

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/६१/२०२०
 दिनांक : ०७/०२/२०२०

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक १४/०२/२०२० रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १४/०२/२०२० रोजी दुपारी ३.०० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १४

दिनांक : १४/०२/२०२०

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १४/०२/२०२० रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) दिनांक १०/०१/२०२० व दि.२४/०१/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१२) सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक २४/०१/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१३) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सार्वजनिक वाचनालय हे सोहम लायब्ररी यांना करारनामा करून दि.०१.०९.२०१९ ते ३१.०७.२०२० अखेर ११ महिने कालावधीकरीता प्रतिमहा र.रु.१०,०००/- मानधनवर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक १४/०२/२०२० चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) मा.स्थायी समिती सभा सदस्य ठराव क्र ४५७२ दि.२८/०२/२०१९ अन्वये मा आयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक क्रीडा/०३/कावि/२५८/२०१९ दि.२६/०६/२०१९ अन्वये प्रभाग क्र १४ येथील प्रबोधनकार ठाकरे फिटनेस सेंटर व्यायामशाळा हि अष्टविनायक महिला प्रतिष्ठाण या संस्थेस सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत दि.१०/०२/२०२० रोजी संपुष्टात येत आहे.प्रभाग क्र १४ येथील प्रबोधनकार ठाकरे फिटनेस सेंटर व्यायामशाळा हि अष्टविनायक महिला प्रतिष्ठाण या संस्थेस दि.१२/०२/२०२० पासून पुढे व्यायामशाळा ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रु.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देण्यास मुदतवाढ देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) मा. स्थायी समिती सभा सदस्य ठराव क्र ४५७४ दि.२८/०२/२०१९ अन्वये मा आयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक क्रीडा/०३/कावि/२५७/२०१९दि. २६/०६/२०१९ अन्वये प्रभाग क्र ९ खराळवाडी येथील बालभवन पुरुष व्यायामशाळा हि कामगार नगर मित्र मंडळ कामगार नगर पिंपरी १७ या संस्थेस सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत

दि.३१/०१/२०२० रोजी संपुष्टात येत आहे.संस्थेने दि.०६/०१/२०२० च्या अर्जाच्या मागणीनुसार व क्रीडा पर्यवेक्षिका क क्षेत्रीय कार्यालय यांचेकडील अहवालनुसार प्रभाग क्र ९ खराळवाडी येथील बालभवन पुरूष व्यायामशाळा हि कामगार नगर मित्र मंडळ कामगार नगर पिंपरी १७ या संस्थेस दि.०२/०२/२०२० पासून पुढे व्यायामशाळा ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रू.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देण्यास मुदतवाढ देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/६१/२०२०

दिनांक : ०७/०२/२०२० चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.